

mein: वचावचीत्सारेयिरस्य केशो RV. 10,102,6.
 — वच्छु pass. provolvi ad: दृष्टे हि वा मूर्तिमाच्छा मुग्निष्व वृथ्यते RV. 1,142,4.
 — वच्नु nachwanken TS. 7,4,22,1.
 — वच्नि caus. Jmd hintergehen, betrügen: डुक्त्रास्प्यभिवच्नितः MBh. 3, 7506.
 — वचा pass. hervorrollen, hervorquellen RV. 9,2,2. वा वृथ्यस्व चम्बैः पूर्णमानः 97,2. 108,10.
 — उद् hinauswanken, hinausschleichen TS. 7,4,22,1.
 — उप caus. Jmd in seinen Erwartungen täuschen: वच्नित R. 2,52,
 18. — Vgl. सूपवच्नन्.
 — निम् hintergehen: शप्यैः किं धूर्तं निर्वच्नमे Spr. 688.
 — परि herumschleichen VS. 16,21. TS. 7,4,22,1. — caus. Jmd anführen, hintergehen: वच्नित HARIV. 7107. Spr. 3193.
 — सम् schwanken TS. 7,4,22,1.
 वच्नक (vom caus. von वच्) nom. ag. 1) der Andere anführt, Betrüger AK. 3, 1, 47. TRIK. 3, 3, 41. H. 376. an. 3, 94. MED. k. 154. M. 9, 258. MBH. 2, 527. 1207. 7, 2598. स्फुर्वत्ता न वच्नकः Spr. 1623. KATHĀS. 39, 121. KHĀDOM. 133. प्रकाशः, प्रचक्षन् M. 9, 257. वच्नकः परिज्ञनः ehrlich Spr. 3288. in comp. mit dem Object: जन० HARIV. 7124. विश्वस्त० KATHĀS. 26, 240. अन्य० CĀTR. 14, 288. जगद्वक्तव्य Verz. d. Oxf. H. 133,6,36. Bösewicht (बत्त) H. an. MED. — 2) m. Schakal AK. 2, 5, 5. TRIK. H. an. MED. HAR. 78. HIT. 22, 8. 14. 40, 20. — 3) m. Moschusratte (गेट्नकुल, गृहवयु) H. an. MED. — Vgl. व्रात्म० जगद्वक्तव्य, वन्धु० वच्नति m. Feuer H. c. 169. — Vgl. व्रच्नति.
 वच्न्य (von वच्) UNĀDIS. 3, 113. m. Betrüger UGGÉVAL. = वच्नना und कीलि UNĀDIVR. im SAMKEŠHTAS. nach CKDR.
 वच्नन (vom caus. von वच्) n. das Beträgen, Betrug, Täuschung H. 379. HALĀJ. 4, 63. °प्रवणा वेश्या: KATHĀS. 3, 54. SPR. 213. °चच्नुता 4131. गुरुषपि वच्ननम् VET. in LA. (III) 30, 4. क्रयविक्रयकाले च सर्वः सर्वस्य वच्ननम्। पुगाते भरतम्भेष्ठ वित्तलोभात्करिष्यति || MBH. 3, 13062. fg. विश्वासप्रतिपन्नानाम् 2855. MĀRK. P. 15, 41. कामि० SPR. 1660. 1815. KATHĀS. 22, 114. प्रवच्ननशीविक 66, 111. CĀTR. 10, 131. वच्ननं कर् mit dem acc. der Person Jmd anführen, betrügen PANĀKAR. 1, 10, 17. काल० so v. a. Zeitgewinnung Verz. d. Oxf. H. 123, a, 29. वच्नना f. dass.: वच्नना प्राप् getäuscht werden MBH. 1, 3248. 3, 15689 (वच्ननम् DRAUP. 6, 24). वच्ननां लभ् R. 2, 34, 37. MBH. 1, 8244. °योग 4, 1560. 1563. 9, 3316. 12, 467. नार्हौसि वच्ननाम् 14, 2769. HARIV. 9707. °परित्तत्वं MĀRK. 17, 12. 26, 8. VARĀH. BH. S. 104, 5. RĀGĀ-TAR. 2, 109. SĀH. D. 525 (वच्ननाकृष्ट० zu schreiben). लोकस्य SPR. 4669. RĀGĀ-TAR. 1, 237. 6, 139. pl. MBH. 12, 2036. KATHĀS. 24, 80. वच्ननां कर् mit dem acc. der Person Jmd anführen, betrügen PANĀKAR. 2, 5, 9. 7, 9. Betrug so v. a. verlorene Mühe, verlorene Zeit: स्वर्गाभिसंधिसुकृतं वच्ननामिव मेनिरे KUMĀRAS. 6, 47. मन्यते स्म पिवतां विलोचनैः पद्मपातमपि वच्ननां मनः RAGH. 11, 36. शीलवच्नना so v. a. Verstoss gegen MĀRK. 18, 20. An den folgenden Stellen ist es nicht zu entscheiden, ob वच्नन oder वच्नना gemeint ist, KATHĀS. 7, 87. 16, 33. fg. 39, 109. 56, 269. — Vgl. मृत्यु०

वच्नना f. = वच्नन, मृ० Ehrlichkeit SPR. 4262. Da in demselben

Sprüche auch समुत्साहन् und विज्ञानता in der Bed. von समुत्साहन् und विज्ञान erscheinen, braucht वच्ननता nicht als nom. abstr. von einem adj. वच्नन ohne Trug, ehrlich gefasst zu werden.

वच्ननवत् (wie eben) adj. trügerisch NIR. 4, 15.

वच्ननीय (vom caus. von वच्) adj. 1) dem man entgehen —, entrinnen muss: शत्रोर्विद्यातवीर्यस्य वच्ननीयस्य विक्रमैः R. 6, 89, 5. — 2) zu hintergehen, anzuführen R. 5, 9, 33. SPR. 763.

वच्नयितर् (wie eben) nom. ag. Betrüger HARIV. 15476. प्रेषाम् VARĀH. BH. S. 69, 9.

वच्नयितव्य (wie eben) adj. zu hintergehen, anzuführen MBH. 1, 1788. n. impers. mit dem gen. des obj.: आशावतो अद्यधतां च लोके किमर्थिनो वच्नयितव्यमिति darf man in der Welt Bedürftige u. s. w. hintergehen? SPR. 3077.

वच्नितक von वच्नित, part. praet. pass. vom caus. von वच्, in पत्र०

वच्निन् adj. anführend, betrügend in आगत०

वच्नुक und वच्नूक adj. betrügerisch ÇABDAR. im ÇKDR.

वच्न्य part. fut. pass. von वच् P. 7, 3, 63. VOP. 26, 8. — Vgl. वच्ना.

वज्ञारा f. N. pr. eines Flusses PRĀJĀÇKITTEND. 11, b, 9.

वज्ञुल 1) m. a) N. verschiedener Pflanzen: *Dalbergia ougeinensis* ROXB. AK. 2, 4, 2, 7. H. an. 3, 682. MED. I. 129. *Calamus Rotang Lin.* AK. 2, 4, 2, 10. H. 1137. H. an. MED. HALĀJ. 2, 46. *Jonesia Asoca Roxb.* AK. 2, 4, 2, 45. H. an. MED. RĀGAN. (ठुम) im ÇKDR. — MBH. 13, 2830. HARIV. 12674. R. 3, 79, 34. 4, 1, 12. 5, 39, 2. SUÇA. 1, 141, 14. 2, 39, 11. 284, 7. 297, 9. 378, 16. VARĀH. BH. S. 54, 50. 53, 11. 93, 16. UTTARAR. 34, 14 (46, 1). GIT. 1, 42. 7, 11. 11, 2. SĀH. D. 19, 19. 329, 18. — b) ein best. Vogel HALĀJ. 2, 99. R. 3, 68, 7. 4, 13, 8. VARĀH. BH. S. 48, 6. 86, 20. 88, 1. — 2) f. वा a) eine Kuh, die viel Milch gibt, H. 1269. — b) N. pr. eines Flusses MĀRK. P. 57, 22. VP. 183, N. 80.

वज्ञुलक m. 1) eine best. Pflanze BHĀG. P. 8, 2, 16. °ठुम HARIV. 12676.

— 2) ein best. Vogel R. 3, 74, 13. 78, 23. वज्ञुलकः कीर्त्यते खदिरचञ्चु: VARĀH. BH. S. 88, 5. 11.

वज्ञुलप्रिय m. *Calamus Rotang Lin.* RATNAM. im ÇKDR.

2. वद् वृत्ति DHĀTUP. 9, 13 (वेष्टने). 19, 17 (परिभाषणे). वृत्यति 35, 5 (ग्रन्थे, वेष्टने). 65 (विभाजने).

2. वद् ein Opferausruf: श्येनाय पवने वद् TS. 3, 2, 8, 1. नृष्टे वद् 5, 4, 5, 1. वेद् statt dessen VS.

वट n. (?) SIDDH. K. 249, a, 3. 1) m. *Ficus indica* (vgl. न्यग्रेघ) AK. 2, 4, 2, 13. 3, 4, 17, 98. TRIK. 3, 3, 100. H. 1132. an. 2, 97. MED. I. 23. HALĀJ. 2, 41. MBH. 1, 3218. 3, 41. fg. 8307. 11570. 7, 2353. 8, 2031. 13, 635. 4233. 5046. 5970. HARIV. 3114. 3752. 7963. 14630. R. 2, 52, 96 (33 GOR.). SUÇA. 1, 314, 4. 2, 26, 18. 193, 1. 393, 13. °तीर् 67, 9. RAGH. 13, 53. SPR. 710. 3890. 4702. VARĀH. BH. S. 53, 85. 54, 96. 119. 124. 60, 8. 85, 3. NĀS. TĀP. UP. in Ind. ST. 9, 162. WEBER, RĀMAT. UP. 289. KATHĀS. 20, 37. 23, 216. 40, 90. 49, 154. 62, 213. RĀGĀ-TAR. 3, 430. 4, 448. VP. 168. WEBER, KRŚNĀG. 236. BHĀG. P. 3, 33, 4. 4, 6, 31. 18, 25. 5, 16, 25. 7, 9, 33. 8, 2, 12. MĀRK. P. 54, 21. 101, 8. PANĀKAR. 1, 1, 12. 36. 40. 4, 39. 43. 6, 17. 7, 21. 23. 68. PANĀKAR. 9, 13. fg. 23. 98, 9. 104, 17. 134, 5. HIT. ed. JOHNS. 2357. VET. in LA. (III) 21, 11. ad 13, 17. DHŪRTAS. 79, 14. GAUDAP. zu SAMKEŠHTAK. 4. VERZ. d.